

**नाशिक महानगरपालिका, नाशिक**  
**नगररचना विभाग**  
**जाहिर प्रकटन**

महानगरपालिका हृदीतील अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क (Compounding Charges) वसूल करून प्रशमित संरचना (Compounding Structure) म्हणुन घोषित करून नियमानुकूल करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाने शासन निर्णय क्रमांक टिपीएस-1814/प्र.क्र.82/14/नियम/नवि-13, दिनांक 7/10/2017 अन्वये नियम प्रसिद्ध केले आहेत. सदर शासन निर्णयामध्ये नमूद निकषांचा आधार घेऊन नाशिक महानगरपालिका हृदीतील अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करणेसाठीचे प्रस्ताव जागामालक/ भोगवटाधारक यांचेकडून मागविण्यात येत आहेत.

शासनाच्या सदर धोरणानुसार नाशिक महानगरपालिका हृदीतील दिनांक 31/12/2015 पुर्वी झालेली अनधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून ‘प्रशमित संरचना’ (**Compounded Structure**) म्हणुन घोषित करून घेणेसाठी ही सार्वजनिक सुचना/जाहिर प्रकटन प्रसिद्ध करण्यात येत असुन हे जाहिर प्रकटन प्रसिद्ध झाल्यापासुन दिनांक 31/05/2018 पर्यंत नागरिकांना अशाप्रकारचे अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करून घेणेबाबतचे प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सदर कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तांवांचा विचार केला जाणार नाही व अशी बांधकामे निष्कासनास पात्र राहतील यांची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

**दिनांक 31/12/2015 पुर्वीची अनधिकृत बांधकामे ‘प्रशमित संरचना’ (**Compounded Structure**)** म्हणुन घोषित करून घेणेसाठी दाखल करावयाचे प्रस्ताव हे अर्जाच्या विहीत नमून्यात व त्यामध्ये नमूद आवश्यक कागदपत्रांसह महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे स्विकारण्यात येतील. प्रस्ताव दाखल करतांना कोणती अनधिकृत बांधकामे नियमीतीकरणासाठी पात्र राहतील व कोणती नियमित करण्यासाठी पात्र राहणार नाहीत याचा तपशिल खालीलप्रमाणे राहील. मिळकतधारकांनी पात्र नसलेली अनधिकृत बांधकामे नियमीतीकरणासाठीचे प्रस्ताव दाखल करू नयेत.

**प्रशमित संरचना (Compounded Structure) म्हणुन नियमितीकरणासाठी पात्र अनधिकृत बांधकामे.**

- 1) इनाम जमिनी व भोगवटा वर्ग-2 च्या जमिनींवर केलेले अनधिकृत बांधकाम समुचित प्राधिकरणाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास
- 2) सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेल्या खेळाचे मैदान, बगिचा व खुली जागा या आरक्षणा व्यतिरिक्त अन्य आरक्षणांमध्ये केलेले अनधिकृत बांधकाम जर असे आरक्षण कायद्यातील विहीत पद्धतीचा अवलंब करून स्थानंतर केले असेल अथवा रद्दबादल केले असेल व त्यासाठीचा खर्च जागामालकाने केला असेल तर अशा आरक्षणातील अनधिकृत बांधकामे.
- 3) सरळमार्गी विकासासाठी म्हणजेच रस्ते, रळ्वे, मट्रो यांसाठी असलेले आरक्षित क्षेत्र जर कायदेशीर प्रक्रिया राबवून स्थानंतर वा रद्दबादल केले असेल तर अशा आरक्षणात झालेली अनधिकृत बांधकामे.
- 4) समावेशक आरक्षणाच्या माध्यमातून विकसीत करावयाची बांधकामे योग्य आरक्षणे विकसीत करतांना झालेली अनधिकृत विकासकामे.
- 5) कायद्यातील प्रक्रिया राबवून कोणत्याही जमीन वापरात जागा मालकाने त्याचे खर्चाने बदल करून घेतला असल्यास अशा जागा वापरामध्ये नियमाचे उल्लंघन करून केलेली अनधिकृत बांधकामे.
- 6) शासकीय जमिनींवर किंवा सार्वजनिक प्राधिकरणाच्या ताब्यातील जागेवर केलेल्या अनधिकृत विकासाबाबत संबंधित प्राधिकरणाने असे क्षेत्र विहीत कार्यपद्धती अवलंबून सदर क्षेत्र देऊ केल्यास अथवा हस्तांतरण केल्यास अशी अनधिकृत बांधकामे.
- 7) प्रकल्प बाधितांसाठी दर्शविलेल्या क्षेत्रात केलेली अनधिकृत विकासकामे नियोजन प्राधिकरणास उचित वाटल्यास
- 8) अनधिकृत भुखंडावर केलेले अनधिकृत बांधकाम अधिसुचनेतील टेबल क्रमांक 15 मधील अटींची पुर्तता होण्याच्या अटीवर
- 9) रहिवासी अथवा वाणिज्य अथवा सार्वजनिक अथवा औद्योगिक झोनमध्ये प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनुज्ञेय विकास जर पुर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या केला असल्यास

- 10) रहिवासी, वाणिज्य, सार्वजनिक निमसार्वजनिक अथवा औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत विकास जर FSI, इमारतीची उंची, सामासिक खुल्या जागा, व्यापित क्षेत्र, रस्त्याची रुंदी अथवा इतर बाबीचे उल्लंघन करणारी अनधिकृत बांधकामे.

**प्रशमित संरचना (Compounded Structure) म्हणुन नियमितीकरणासाठी अपात्र अनधिकृत बांधकामे.**

- 1) विकासास प्रतिबंध असलेली क्षेत्रे जसे की, नदी, कालवा, तलाव, निळया पुररेषेतील क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, खाण, पुरातत्व इमारत, डंमींग ग्राऊंड, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र जसे की, डोंगर उतार, 1:5 पेक्षा तीव्र उताराचे क्षेत्र, कोस्टल रिझर्व झोन-I, पानवनस्पती, वनक्षेत्र इ.
- 2) बफरझोनमधील अनधिकृत विकास
- 3) संरचनात्मकदृष्ट्या (Structurally Unsafe) असुरक्षीत इमारत .
- 4) रहिवासी, सार्वजनिक निमसार्वजनिक, वाणिज्य व औद्योगिक झोन व्यतिरिक्त अन्य जागेवर केलेले अनधिकृत विकास
- 5) रहिवासी विभागाव्यतिरिक्त विकास योजनेमधील अन्य झोनमधील जमिन वापर उल्लंघन करणारी अनधिकृत विकासकामे.

वरील नमूद केल्यानुसार प्रशमित संरचना (Compounded Structure) म्हणुन नियमितीकरणासाठी पात्र अनधिकृत बांधकामे नियमित करतांना विकास शुल्क, पायाभूत सुविधा शुल्क व प्रशमन शुल्क लागु राहील.

**टिप :-** सदरचे जाहिर प्रकटन आणि शासन अधिसुचना नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळ [www.nashikcorporation.in](http://www.nashikcorporation.in) वर तसेच नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयातील नोटीस बोर्डवरदेखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

आयुक्त यांचे दि.29/11/2017 रोजीचे ]  
मान्यतेनुसार

सहायक संचालक, नगररचना  
नाशिक महानगरपालिका, नाशिक

दिनांक :- 30/11/2017